

## Upsurge Investment & Finance Ltd.

Date: 3<sup>rd</sup> August, 2022

To,

The Manager

The Corporate Relationship Department, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 531390

Sub- Intimation on publication of newspaper advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam.

With reference to the above captioned subject please find enclosed newspaper advertisement published in following newspapers on Wednesday, 3<sup>rd</sup> August, 2022: Business Standard (English Daily Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Daily Newspaper) as required to be given under Regulation 47 in respect of un-audited financial results of the company for the quarter ended on 30<sup>th</sup> June, 2022. We request you to kindly take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For Upsurge Investment & Finance Limited

Diksha Joshi

Company Secretary and Compliance Officer

Encl:a/a

has no claim by virtue of los Agreements. Place: Mumbai Date: 03.08.2022 Adv. S. M. KANADE Advocate High Court 17, Gold Filled Plaza, Sion Bandra Link Road,Sion West, Mumbai 400017. 9892788290

intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 7 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property

it shall be deemed that the propert

Kamadgiri Fashion Limited Regd. Off.: A-403, 'The Qube', Off. M.V. Road

Marol, Andheri (East), Mumbai - 400 059 CIN - L17120MH1987PLC042424 Tel: 022-41583131

Website: www.kflindia.com Email: cs@kflindia.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on wednesday August, 10, 2022, *inter alia* te consider and approve the Unaudited inancial Results for the quarter ended on June 30, 2022.

Above notice is also available or website of the Compan www.kflindia.com and website of the Stock Exchange www.bseindia.com For Kamadgiri Fashion Limited

Deepa Toshniwal Mumbai Company Secretary August 3, 2022

#### INDUSIND BANK LIMITED

Read. Office: 2401. General Thimmayva Road. Cantonment. Pune-411 001 Secretarial & Investor Services: 701 Solitaire Corportate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri (E), Mumbal-400 093.

#### NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

Notice is hereby given that the certificate(s) of IndusInd Bank Ltd. for the unde mentioned securities are stated to have been lost or misplaced and the registered holders have applied to the Bank for issue of duplicate Share certificate(s). Any person who has / have a claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s n writing with R & T Agents of Bank viz. Link Intime India Pvt. Ltd. C-101, 247 Park L. B. S. Marg, Vikroli (West), Mumbai-400 083 within 7 (Seven) days from this date else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

olo the company the process to local approach comments that the comments the company to the comments of the comments of the company to the comments of the comments of the comments of the company to the comments of the comments of the comments of the company to the comments of the comme							
SR. NO.	NAME OF THE SHAREHOLDER	REGISTERED FOLIO NO.	CERTIFICATE NOS.	DISTINCTIVE NOS.		NO. OF SHARES	
1	Vijaykumar Kewalramani	00921510	616044	183794054	183794553	500	
Place	e: Mumbai		(	AUTHOR	ISED SIG	(NATORY)	

INDUSIND BANK LIMITED

#### VTM LIMITED

Date: 03.08.2022

Regd. Office: Sulakarai, Virudhunagar CIN L17111TN1946PLC003270. www.vtmill.com

	Statement of onadalted i mandal hesuits for th	ic qualiter c	ilaca salic s	U, ZUZZ	Rs.in Lakhs
SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Previous quarter ended March 31, 2022 (Audited	Corresponding quarter of previous year ended June 30, 2021 (Unsudited)	Year ended March 31, 2022 (Audited)
1	Total Income from Operations	5,571.73	5,497.83	2,986.69	19,890.60
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax and exceptional items)	477.78	463.74	368.26	1,805.72
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional items)	477.78	463.74	368.26	1,805.72
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	365.70	520.71	265.77	1,488.73
5	Other comprehensive income (net of tax)	133.20	68.43	68.86	279.01
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss)				
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	498.90	589.14	334.63	1,767.74
7	Equity Share Capital	402.28	402.28	402.28	402.28
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited				
	Balance Sheet of the previous year	NA.	l NA	NA	23,033.40
9	Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing and discontinued operations)				·
	a. Basic	0.91	1.29	0.66	3.70
	b. Diluted	0.91	1.29	0.66	3.70
ш					

- 1. The above results for the quarter ended June 30, 2022 as reviewed and recommended by the Audit committee of the Board, has been approved by the Board of Directors at its meeting held on August 01, 2022
- 2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter ended June 30, 2022 are available on the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com, on the Stock Exchange where the Company's shares are listed and on the website of the Company i.e. www.vtmill.com

Date: August 01, 2022

T Kannan 1 & Managing Director



#### VA TECH WABAG LIMITED

CIN: L45205TN1995PLC030231 Regd. office: "WABAG HOUSE", No.17, 200 Feet Thoraipakkam- Pallavaram Main Road, Sunnambu Kolathur, Chennal 600 117, Tamii Nadu, India T : +91 6123 2323 | F : +91 6123 2324



evailable for the AGM

Date : 02.08.2022

Place : Chennai

Notice is hereby given that the Twenty Seventh (27") Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, August 24, 2022 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

The Company has sent the Notice of AGM & Annual Report inter-alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended March 31, 2022 to the Members, through electronic mode on Monday statutory reports for the financial year ended March 31, 2022 to the Members, through electronic mode on Monday, August 1, 2022, whose e-mail address are registered with the Company/RTA/D epository Participant in accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 05, 2022, issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI/HO/CFD/CMD1/CIRI/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2022/62 dated May 13, 2022, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").

Members may also note that the Notice of 27th AGM along with the explanatory statement and the Annual Report is available on the Company's website at <a href="www.wabag.com">www.wabag.com</a> and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and the National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> and on the website of KFin Technologies Limited, Registrar and Transfer Agent ("KFintech") at <a href="https://evoting.kfintech.com/">https://evoting.kfintech.com/</a>.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the

purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, ("SEBI LODR") the Register of Members and share transfer books shall remain closed from Saturday, August 13, 2022 to Wednesday, August 24, 2022 (both days inclusive). Since the AGM is being held pursuant to MCA Circulars / SEBI Circulars through VC/ OAVM, the physical attendance of members has been dispensed with. Accordingly the facility of appointment of proxies by the member will not be

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using remote electronic voting facility (remote e-voting) provided by KFintech. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting are provided in the Notice

of the AGM. All members are informed that: 1. The instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are ed as part of the Notice of the 27th AGM.

2. The Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners naintained by the Depositories as on the cut-off date, which is Wednesday, August 17, 2022 only shall be entitled to avai the facility of remote e-voting & e-voting.

3. The remote e-voting period will commence from Friday, August 19, 2022 at 9.00 a.m. (IST) and will end on Tuesday, August 23, 2022 at 5.00 p.m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.

4. Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, August 17, 2022, may obtain the User Id and Password by following the procedures mentioned n the Notice.

5. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

6. The Company has appointed Mr. M Damodaran, Practising Company Secretary, Managing Partner of M. Damodaran & Associates LLP, as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. 7. Members who have not registered their email ids so far, are requested to register their email ids for receipt of all Communication from the Company, in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA viz., KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal,

Hyderabad - 500 032, Telangana. 8. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help 8 Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <a href="https://evoting.kfintech.com">https://evoting.kfintech.com</a> (KFintech Website) or call KFintech's toll free No.1-800-309-4001 for any further

Green Initiative: We thank our Members for supporting the "Green Initiative" in Corporate Governance undertaken by the Ministry of Corporate Affairs and the Company. We request our Members to please note that all future communication to shareholder(s) would be sent in electronic mode to the registered e-mail address. Therefore, please ensure to inform any change in your e-mail address to your Depository Participant (in case of shares held in demat mode) or the Company/RTA (in the case of shares held in physical mode). Members holding shares in physical form are requested to advise for any change in their address or bank mandates immediately to the Company / KFintech in Form ISR 1 along with other documents required under SEBI circular SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021. Please note, the said circular & relevant forms are available in the Company's website www.wabag.com.

For VA TECH WABAG LIMITED R. Swaminathan, Membership No: A17696

#### UPSURGE INVESTMENT AND FINANCE LTD.

ciN: L67120MH1994PL0079254 egd. Office: 303, Morya Landmark I, Behind Crystal Plaza, Off. New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053 Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

_		Duarter	Ended (IIns	undited)	Year Ended
Sr.	Particulars	30.06.2022	Quarter Ended (Unaudited) 30.06.2022 31.03.2022 30.06.2021		31.03.2022
No.		30.00.2022	(Audited)	30.00.2021	(Audited)
1.	Total Income from Operations	1133.26	949.91	728.28	3815.79
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	240.12	282.56	252.07	1073.43
3.	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	240.12	282.56	252.07	1073.43
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	200.04	229.83	214.03	933.93
5.	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period				
	(after tax) and Other Comprehensive Income				
	(after tax)]	200.04	229.83	214.03	933.93
6.	Equity Share Capital	1515.24	1515.24	1515.24	1515.24
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	- 1	-	2229.26
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	1.32	1.52	1.41	6.16
	2. Diluted:	1.32	1.52	1.41	6.16
Not	es:				

The showe unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approxi-The above entaution interior issuits and severed reviewed by the Audit collimited and the Regulation 3 of SEBI (Usting Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended)

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notifie

under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Ac Standards) Rules, 2015 (as amended).

standards) rules, 2015 (as amended). The Board of Directors declared an interim dividend @ 5% (Re 0.50per Equity Shares of Rs. 10/- each) fo the FY.2022-23. Further, in accordance with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, the Record date for determining the entitlement of the shareholders for the payment of afroesaid Interim Dividend shall be Friday, 19th August, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filled with BSE Ltd, unde Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full forms of Quarterly results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com andon the

For Upsurge Investment & Finance Limited Dayakrishna Goya Place: Mumbai Date: 2nd August, 2022 Managing Director DIN:00398539

District Deputy Registrar, Co-Operative Societies, Mumbai City (3) Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 No.DDR-3/Mum/Deemed Conveyance/Notice/2022

FORM X

[See rule 13(2)]
Form of Notice to the concerned parties.
Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construc
Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 83 of 2022

Neela Akash Flat Owners Co-op.Hsg.Soc.Ltd.. Plot No.398, TPS III, 15th Road,

... Applicant/s Bandra (West), Mumbai - 400 050.

1. Mrs. Pamela Isabelle Gonsalves,

Joelyn Apartment No.1,17/D, Ground Floor. Bandra (West), Mumbai - 400 050.

2.(a) Ms. Honora Enjis Pereira (b) Mr. Dugal Michael Pereira (c) Mr. Horace Josheph Pereira

(d) Mr. Renold Jhachari Pereira Flat No.31, Franklin Apartment, Pali Mala

Road, Bandra (West), Mumbai - 400 050. 3. M/s. Hasin Builders

(Unus Haji Latif-Partner), 3/47, Rangoonwala Building, 91 Mohamad Ali Road, Mumbai - 400 003

PUBLIC NOTICE

... Opponents

- 1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned
- 2) The applicant has prayed for issue a certificate of entitlement Unilateral Conveyance of land admeasuring 940.60 sq.mtrs. bearing CTS No.F/66 village Bandra along with building situated at Plot No.398, TPS III Bandra, 15th Road, Bandra (West), in the Registration District and Sub District of Mumbai Suburban in favour of the Applicant society.
- b) The hearing in the above case has been fixed on 25.08.2022 at 3.30 p.m.
- 4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 25.08.2022 at 3.30 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection / claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested narries
- b) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte

By Order,



For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), ent Authority u/s 5A of the MC

### SUPREME SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

CIN: L7499MH1983PLC029752

Regd. Office: Supreme House, Plot No 94/C, Pratap Cad, Opposite IIT Main Gate, Powai, Mumbai – 400076, Maharashtra.

Tel No. +91 22 6128 9700 / 2579 4216 | E-mail: cs@supremeinfra.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY APPLICATION NO. C.A.(CAA)/153/MB -II/2022 In the matter of the Companies Act, 2013;

In the matter of Sections 230 read with other Applicable provisions of the Companies Act, 2013;

And In the matter of Supreme Infrastructure India Limited In the matter of Scheme of Compromise and

Arrangement with the Financial Creditors Supreme Infrastructure India Limited

Incorporated in the year 1983, having its registered office at Supreme House, Plot No 94/C, Pratap Gad, Opposite IIT Main Gate, Powai, Mumbai - 400076.

...Applicant

Notice and Advertisement of notice of the meeting of Financial Creditors Notice is hereby given that by an order dated 29th July, 2022, the Mumbal Bench of the Hon'ble National Company Law Tribunal has directed a meeting to be held of Financial Creditors of the said company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the Scheme of compromise and arrangement proposed to be made between the said company and the Financial Creditors of the

TAKE FURTHER NOTICE that In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the Financial Creditors of the said company will be held on Friday, 02nd day of September, 2022 at 11.00 A.M. At Athena Banquet Hall, Supreme Business Park, B Wing, Powai, Mumbai 400.076, at which time the said Financial Creditors are requested to attend the meeting at the designated venue

Copies of the said Scheme of compromise and arrangement, and of the statement under Copies of the said Scheme of compromise and arrangement, and of the statement under section 230 can be obtained free of charge at the registered office of the company or at the office of its authorized representative Mr. Sidharth Sureshkumar Jain, authorised persons, at Supreme House, Plot No 94/C, Pratap Gad, Opposite IIT Main Gate, Powai, Mumbai – 400076 as well as available on the website www.supremeinfra.com. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the company and not later than 48 hours before the meeting.

The proxy form can be obtained free of charge from the Registered Office of the Company and shall be available on the website www.supremeinfra.com. Further Notice is hereby given that:

- 1. The Tribunal has appointed Hon'ble Justice (Retd) Mr. D. K. Deshmukh, Retired Judge of Hon'ble High Court of Judicature at Bombay as Chairperson of the said meeting, and Mr. Hemanshu Kapadia, Practicing Company Secretary (Membership No. F-3477) as the Scrutinizer to conduct the voting process.

  The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the Company's website www.supremeinfra.com and shall also be communicated to the
- . In accordance with the provisions of Sections 230 of the Companies Act, 2013, The
- Scheme shall be acted upon only if a majority in number representing Three Fourth (Seventy-Five Percent) in value of the Financial Creditors of the Company, as the case may be, agree to the Scheme.
- The above-mentioned Scheme of compromise and arrangement, if approved at the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal, and the same shall be binding on the company and all the Financial creditors of the Company.

Place: Mumbai Date: 02nd August, 2022

Mr. D. K. Deshmukh ed Judge of Hon'ble High Court of Judicature at Bombay as Chairperson appointed for the meeting **PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public at large that late Mrs. Vanilla Champakial Sanghani (Deceased), who expired on 27th April 2012, was the member of Prem Kunj Co-Op. Housing Society Limited (Society) in respect of the Property described in the SCHEDULE hereunderwritten.

Mr. Kamlesh Champaklal Sanghan (Intending Member), being legal heir o Deceased, has applied to the Society fo transmission of the Property.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or legal representatives or other claimants for transmission of the Property and interest or other claims. the Deceased in the capital/property of the society within 10 days from the publication of this notice, together with copies of such documents and proofs in support of suc-claims for transmission of the Property in favour of the Intending Member, to be served to the undersigned at the address mentioned below as Society's advocates. I no claims are received by the Society of undersigned, within the prescribed period the Society shall transmit the Property in the THE SCHEDULE ABOVE REFERRED

[Description of the said Property] Description of the said Property! Flat No. B/101 admeasuring 414 sq. ft on 1st Floor of the building "Prem Kunj" together with 5 (five) shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 161 to 165 (both inclusive) under Share Certificate No. 33 dated 1st January 2011 situated at Navroji Lane, Ghatkopar (W), Mumbai-400086. Deted this 3rd August 2022

Prem Kunj CHS Ltd. Navroji Lane, Ghatkopar (W) Mumbai- 400086

Notice is hereby given that M/S. MONARCH ELEVATORS (INDIA) PRIVATE LTD (earlier known as M/S. MONARCH ELEVATOR COMPANY PRIVATE LTD.,) is the owner of Gala No. 102, 1st Floor of NEW HEERA PANNA PREMISES CO-OP. SOC. LTD., Goregaon (East), Mumbai 400063 bearing CTS No. 67/A/1, of Village Dindoshi, Taluka Boriva within the Registration District of Mumbai Suburban and holding Share Certificate No. 23. The Original Agreement dated 6th day of October, 1997 entered between M/s. Monarch Industries and Monarch Elevator Company Pvt. Ltd. pertaining to the said Gala is irrecoverably lost or misplaced. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Gala and in the original Agreement by way of sale gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other

PUBLIC NOTICE

first Original Agreement. Raghavan Arayil Veetil Advocates, High Court, Shop - G - 14, Sai Krupa Mall

manner whatsoever should intimate

the same to the undersigned with

15 days from the date of publication

of this notice at the address provided

hereunder. In case no objections are

received within the aforesaid time, i

shall be presumed that there are no claimants to the said Gala and to the

sufficient documentary proof within

Opp. Rly. Station, Dahisar (West), Mumbai - 400068. Mob: 9323295171/ 7758865171 Email: raghavanveetil@gmail.com



## **How to** Meet **Decision Makers**

without an **Appointment** 

Grow your business with **Business Standard –** the smart choice to reach those who matter!



71% readers in NCCS A1 and A2



12 English, 6 Hindi editions: 1000+ towns

Print readers spend >15 min per day,



6 lakh registered users, 12 million unique visitors per month

digital >5 min per visit

The most-read business medium in top B-Schools

150+ events every year

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

**Business Standard Insight Out** 

f bsindia 💟 bsindia



business-standard.com

























: वेरन्ट

दुसऱ्या

विशेषतः

नवी दिल्ली

टी-२० सामन्यात भारतीय

संघ ५ विकेट्सने पराभूत

झाला. मालिकेतील पहिला

सामना संघाने ६८ धावांच्या

होता, पण दुसऱ्या सामन्यात

संघ अशी कामगिरी करू

भारतीय संघाचा फलंदाजी

क्रम या सामन्यात पूर्णपणे

अपयशी ठरला. फलंदाजांना

झटपट बाद करण्याचे शेय

वेरट इंडीजच्या ओबेड मॅकॉय

याला जाते. मॅकॉयने या

टी-२० सामन्यात भारतीय

संघाविरुद्ध इतिहासातील सर्वात्तम

वेरट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉय याने भारताविरञ्द्धच्या या दुसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त

गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात टाकलेल्या

४ षटकांमध्ये १७ धावा खर्च करून भारताच्या ६ विकेट्स

घेतल्या. यादरम्यान मॅकॉयने एक निर्धाव षटक देखील

टाकले. या जबरदस्त प्रदर्शासाठी त्याला सामनावीर

निवडले गेले आणि सोबतच त्याच्या नावापुढे एका

गोलंदाजी प्रदर्शन केले.

अंतराने जिंकला

इंडीजविरुद्धच्या

शकला नाही.

ओबेड मॅकॉयचा विकेट्सचा षटकार

भारताविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज

२० षटकेही खेळता आली नाहीत.

पहिलाच गोलंदाज बनला आहे, ज्याने एखाद्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताच्या ६ विकेट्स घेतल्या आहेत.

प्रदर्शन श्रीलंकेच्या वानिंदु हरारंगाच्या नावावर होते. हरारंगाने

२०२१ मध्ये खेळलेल्या या सामन्यात ९ धावा खर्च करून

भारताच्या ४ खेळाडूंना बाद केले होते. यापूर्वी भारताविरुद्धच्या

टी-२० सामन्यात जगातील एकाही गोलंदाजाने पाच किंवा

त्यापेक्षा जारन्त विकेट्स घेतल्या नटहता. मात्र, मॅकॉयने

एक पाऊल पूढे टाकत सोमवारी खेळल्या गेलेल्या या

सामन्यात तब्बल ६ खेळाडूना बाद केले. मॅकॉयच्या या

भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला सामन्यातील संपूर्ण

असून संघ अवघ्या १३८ धावांवर गुंडाळला गेला. सलामीसाठी

आलेला कर्णधार रोहित शर्मा मॅकॉयने टाकलेल्या पहिल्याच

चेंड्रवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव, रविंद्र जंडेजा,

दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार

सोपे वाटत होते. परंतु भारतीय गोलंदाजांनी देखील चांगले

प्रदर्शन केले आणि शेवटच्या षटकापर्यंत आव्हान दिले. वेस्ट

इंडीजने १९.३ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर हा

सामना जिंकला. ब्रँडन किंगने ५२ चेंडूत ६८ धावा ठोकत वेस्ट

इंडीजला चांगली सुरुवात दिली. परंतु, भारताचे सलामीवीर

अशी सुरुवात देऊ शकले नाहीत. सलामीवीर जोडी बाद

झाल्यानंतर भारताचे इतर खेळाडूंही एकापाठोपाठ विकेट्स

भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य वेरट इंडीजसाठी

यांनीही मॅकॉयच्याच चेंडूवर विकेट मागवल्या.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली

भारताविरुद्ध खेलेल्या टी-२० सामन्यांत यापूर्वी सर्वोत्तम

# लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी इतिहास घडवला

# राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्ण

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा रुपर्धे त भारताच्या महिला संघाने देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकवून दिले. या क्रीडा प्रकारातील देशाचे हे पहिलेच पदक ठरले. ज्या खेळाबद्दल भारतात मोजक्या लोकांना माहिती आहे, अशा खेळात स्वर्ण पदक जिंकल्याचा अभिमान सर्वांना होत आहे. अंतिम सामन्यात भारताने द.आफ्रिकेचा १७–१० असा पराभव केला. राष्ट्रकुल र-पर्धेतील भारताचे हे चौथे स्रवर्णपदक ठरले.

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा १६–१३ असा पराभव



अशा पिछाडीवर होता; मात्र त्यानंतर भारतीय महिलांनी जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला होता. मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत

भारताने सुरञ्वातीपासून आघाडी घेतली होती. प्रथम ढोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्यानंतर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पुढे येऊ दिले नाही. भारताने आधी ही आघाडी ४-२ अशी केली.

सहाट्या फेरीनंतर भारताने ७-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. सातव्या फेरीनंतर ही आघाडी ८-२ अशी झाली. भारत विजयाच्या दिशेना जात असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोरदार कमबॅक केले. २-८ने पिछाडीवर असलेल्या आफ्रिकेने आधी ८–८ अशी बरोबरी केली.

त्यानंतर १०-८ अशी आघाडी घेतली. गुणांची भर घालून भारताने आघाडी १५-

१०व्या फेरीनंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी १० गुण मिळवत बरोबरी केली होती. १३व्या फेरीनंतर भारताने १२-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर १४व्या फेरीत आणखी १० अशी मजबूत केली. अखेरच्या फेरीत आघाडी वाढवून

> १० ने विजय साजरा करत ऐतिहासिक कामगिरी केली

## जुडोकोमध्ये सुशीला देवी सुवर्णपदकाचा सामना हरली

## रौप्यपदकावर समाधान मानावे लागले


नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे आयोजित राष्ट्रकुल खेळ २०२२ चा चौथ्या दिवशी भारताने आतापर्यंत ८ पदके जिंकली असून भारताला पदक जिंकण्याची संधी आहे.

भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने इतिहास रचला कारण संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून किमान रौप्य पदक निश्चित केले. ज्युदोमध्ये सुशीला देवी लिकमाबमला महिलांच्या ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत पराभव

पत्करावा लागल्याने रौप्यपढकावर समाधान मानावे लागले, तर विजयने ६० किलो गटात कांस्यपदक जिंकले. बॉक्सर अमित पंघल आणि मोहम्मद समुद्धीन यांनी

उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अजय सिंग पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिला. जलतरणपट्ट साजन प्रकाश १०० मीटर बटरफ्लायच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. महिला स्क्वॉशपट्र जोश्ना चिनप्पाला उपांत्यपूर्व फेरीत

0-3 (8-33, 4-33, १३-१५) असा पराभव पत्करावा लागला. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणती नायकने व्हॉल्टच्या अंतिम फेरीत पाचवे रूथान पटकावले. भारतीय पुरूष हाँकी संघाला त्यांच्या पूल ब सामन्यात इंग्लंडविरुद्ध ४-४ अशी बरोबरी साधावी लागली. याशिवाय भारताच्या काही खेळाडूंना आपले पदक निश्चित करण्याची संधी आहे, कारण भारतीय खेळाडू पुरूष टेबल टेनिसमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश



### मोठ्या विश्वविक्रमाची नोंद देखील झाली. मॅकॉय असा सामनावीर पुरस्कारानंतर मॅकॉयची लक्षवेधी प्रतिक्रिया

२५ वर्षीय वेगवान गोलंदाज मॅकॉयने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना १७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या ६ विकेट्समध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत सलामीवीर सूर्यक्रमार यादव, रविंद्र जंडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन आणि भ्वनेश्वर कुमार यांचा समावेश होता. त्याच्या या धारदार गोलंदाजीमुळे भारतीय संघ १९.४ षटकातच १३८ धावांवर सर्वबाद झाला. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आपल्याला मिळालेला हा पुरस्कार त्याने आपल्या आईला समर्पित केला आहे. मॅकॉयने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर म्हटले की, हे माझ्यासाठी आईसाठी आहे. ती आजारी आहे आणि तिने मला नेहमीच चांगला खेळाडू बनण्यासाठी प्रेरणा दिली आहे. मी पहिल्याच चेंड्रवर विकेट घेतल्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. मी नेहमीच पावरप्लेमध्ये विकेट घेण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.

मी नेहमी रूपष्ट मानसिकतेसह मैदानावर उतरलो आहे. मागील सामन्यात मी गरजेपेक्षा जारत विचार करत होतो. मला माझ्या भूमिकेमुळे खूप आव्हान आणि अनुभव मिळतो. यामुळे एक खेळाडू म्हणून मला स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी मदत मिळते, असेही त्याने पुढे म्हटले.

## म्हणून शेवटची ओव्हर आवेशला देण्याचे कारण आले समीर

नवी दिल्ली : भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा टी-२० सामना सोमवारी (१ ऑगस्ट) खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने चांगले प्रदर्शन केले होते, पण दूसऱ्या सामन्यात संघ अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. वेस्ट इंडीजने सोमवारी खेळलेला हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. भारतासाठी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. मात्र, शेवटच्या षटकात आवेश खान धावांवर लगाम लावू शकला नाही. पराभवानंतर रोहित शर्माने शेवटच्या षटकात आवेशला संधी देण्याचे कारण स्पष्ट केले.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार याची २ षटके शिल्लक असताना देखील रोहित शर्माने त्याला गोलंदाजी न देता आवेश खानच्या हातात चेंडू दिला. वेस्ट इंडीजला शेवटच्या षटकात विजयासाठी **१**० दावांची आवश्यकता होती, ज्या त्यांनी आवेशच्या पहिल्या दोन चेंडूमध्येच मिळवल्या. अनेकांच्या मते आवेश खान ऐवजी भुवनेश्वर कुमारने शेवटचे षटक टाकले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकत होता. कर्णधार रोहित शर्मा देखील या मताशी सहमत आहे. पण त्याला असेही वाटते की, युवा खेळाडूना देखील अशा दबावाच्या परिस्थितीत आजमावले गेले पाहिजे. पराभवानंतर रोहितने

याविषयी सविस्तर र-पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, माहीत आम्हाला भुवनेश्वर संघासाठी कुमार कामगिरी अशी शकतो. तो करू वर्षांपासून अनेक असे करत आहे. पण आला तुम्ही जोपर्यंत आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना संधी देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणारही नाही.

### जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. सी-३, तिसरा मजला, सुरेंद्र को-ऑप. हौसिंग. सो. लि., आशीर्वाद बिल्डींग विनायक नगर, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती मालती सदाशिव कांकनवर, ह्यांच्या नावांनी असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित मेसर्स न्यू इंडिया कन्सट्रक्शन कं. व श्रीमती मालती सदाशिव कांकनवर, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा मूळ करारनामा हरवलेला आहे तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए / १०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण:भाईदर दि. ०३/०८/२०२२

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned
Equity Shares of Abbott India Limited, Godrej BXC, Plot C-68, "G"
Block 15-16th Floor, Bandra-Kurla Complex, Nr. MCA Club, Bandra (E)
Mumbai-400 051. India. have been lost / misplaced and the holder(s)
/ Purchaser (s) of the said Equity Shares have applied to the Company
to issue duplicate Share Certificate(s). Any Person who has a claim in
respect of the said Shares should lodge the same with the Company at
its Registered office within 21 days from this date else the Company
will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants
without any further information

Folio Ho.	Name of the Holder(s)	HO. of	Distinct	Certificate			
ruiiu nu.	name ui the numer(s)	Shares	From	To	Ho.		
J00681 RAJESH RUPNARAYAN JHJ		100	1218547	1218646	1743		
וסטטטנו	KAJESTI KUPNAKATAN JITALANI	100	9351595	9351694	1743		
Name of Shareholder(s): Rajesh Rupnarayan Jhalani							
Transfer Agent : KFIN Technologies Ltd.							
Unit : Abbott India Ltd. Karvy Selerium, Tower B,							
Plot No. 31-32, Gachibowli Financial District,							
Nanakramguda, Hyderabad-500 032, Telangana.							

# बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००५१ यांचे खालील भागप्र

ह्ये. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक तांतर प्रतिनिधी <mark>केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबो</mark>अली <mark>वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, हैदराबाद, तेलंगणा–५०००३२</mark> येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसां ळवावे, तद्नेतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल भागधारकाचे ना

### जाहिर सचना

मे. धरती निर्माण बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रा. लि. (श्री. मिलन एन. गाला) यांच्या प्रस्तावित झोपडपट्टी पूर्नवसन योजना सि. टी. एस. ६ अ (पैकी) मौजे मालवणी सि.टी. एस. ३अ १ (पैकी) मौजे चारकोप, भाबरेकर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ या जमिनीवर साकार होत असलेल्या व्यावसायिक आणि रहिवास इमारती प्रकल्पास पर्यावरण विभागाचा नाहरकत दाखला (इनव्हॉरमेंटल क्लिअरन्स) दिनांक ३० जुलै २०२२ रोजी मंजुर करण्यात आला आहे. या मंजुरी पत्राची प्रत पर्यावरण आणि वन विभाग मंत्रालयाकडे उपलब्ध आहे तसेच महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड व https://parivesh.nic.in या वेबसाईट वरतीही पाहता येईल.

#### महाराष्ट्र कॉपॉरेशन लिमिटेड CIN:L71100MH1982PLC028750

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रुर.:०२२-६७४२४८०५. Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्माचा अहवाल

तमशील	30.06.2022	39.03.2022	30.04.2029			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यक)	0.00	0.93	0.00			
करानंतर साधारण प्रक्रियेतून निय्यळ नफा/(तोटा)	(92.4८)	(६५.९२)	(8.48)			
करानंतर कालायधीकरिता निय्यळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(१२.५८)	(६५.९२)	(8.48)			
सगभाग भांडवल	9393.33	9343.33	9343.33			
राखीय (गागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्गुल्यांकित राखीय वगळून)	-	-	-			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व य नंतर) (ल.१/-प्रत्येकी)						
अ) पूल	(0.09)	(0.04)	0.00			
ब) सौगिकृत	(0.09)	(0.04)	0.00			
टिफ. सेबी (तिस्टिंग ऑक्निवनक ॲंग्ड डिस्क्लोचर रिक्रायर्लेंट्स) रेयुलेक्न २०१५ च्या निवग ३३ अन्यवे स्टॉक एक्सचेंचवह सादर करण्यात आतेली ३० चुन, २०२२ रोजी संपतंत्र्या रिमाहीकरीता अलेकारिजैस्त विमोध निष्काचे समिरतर नगुचानीत ज्वारा आहे. ३० चुन, २०२२ रोजी संपतंत्र्या निमाहीकरीता अलेका सिरित्त विमोध निष्काचीचे संपूर्ण नगुना संभागीय क्षेत्रसं अंबे सुचिवच्द आहे त्या बीएसई लिग्टिडच्या www.bscindia.com आणि कंपनीच्या www.mahacompin वेबसाईटवर उपस्तव्यं आहे.						
		महाराष्ट्र कॉर्पोरे	शन लिमिटेडकरिता			
			सही / -			

## यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड

CIN:L67120MH1983PLC029133 नोंदणीकृत कार्यालय: डी-२९५, क्रिस्टल प्लाझा, इनिफनीटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. दूर.:०२२-४०१६४४५५, येबसाईट: www.yaminiinvestments.com, ई-मेल: yaminiinvestments@gmail.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाखात, ईर्प	ोएस व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही ३०.०६.२०२१	संप्रलेले मागील वर्ष ३१.०३.२०२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	२५.०१	२०.८१	५१३.८२
करानंतर साधारण प्रक्रियेतुन निव्वळ नफा/(तोटा)	4.88	85.5	२०.९६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाबनंतर)	4.89	83.5	२०.९६
समभाग भांडवल	५२५७.२६	५२५७.२६	५२५७.२६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात			
दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रति)			
मूळ	0.008	0.002	0.00४
मौधिकन	0.002	0.000	0.007

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसर सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमृन्यातील उतारा आहे.

सही/-वंदना अगरवाल विनांक: ०१.०८.२०२२ डीआयएन: २३४७५९३

#### जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सर्वे नं. १२३/७, क्षेत्र १.७५.०० आर. चौ. मी, मौजे दिवानमान, ता. वसुई, जि. पालुघर हि मिळ्कत आमचे अशील कॉलिन ग्रेगरी मेंडोन्सा व लविन कॉलिन मेंडोन्सा आणि सर्वे नं. १२३/७, क्षेत्र १.७५.०० आर. चौ. मी, मौजे दिवानमान, ता वसई जे पालघर हि मिळकत आमचे अशील जसिंत नविन डिसोजा व नविन स्टॅनी डिसोजा यांच्य मालकी व कब्जेवहिवाटीत आहे. सदर मिळकतीबाबत त्यांनी मला त्यांचे नामाधिकार हक्क, हितसुंबंध अधिकार, शिर्षक तपासण

**हरण्यास** सांगितले आहे. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे इक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौद दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित नेम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटेट अनिता शॉपिंग सेंटर, १ ला मजल पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीव कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडन दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

ता. ०३/०८/२०२२ अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

#### जाहीर नोटीस सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. सदनिका न

30२ क्षेत्र 334 चौफट म्हणजेच ३१, १३ चौमी सूप बिल्टअप, तिसरा मजला,बी - विंग, सिद्धिविनायव क्लासिक बिल्डिंग, नायगाव पश्चिम, ता वसई, जि पालघर हि मिळकत ग्लेन जॅक सिक्केरा यांच्य मालकी व कब्जेवहिवाटीत आहे.मे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन (बिल्डर्स) आणि ग्लेन जॅक सिक्केर (खरेदीदार) यांच्यातील मळ करारनामा वि १३/०७/२०१२ व मळ पावती टस्त क वसई-२ ६९२५/२०१२, दि १३/०७/२०१२ हे गहाळ झारे

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हरकाने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौद दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ ला मजला पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्त्यावर कळवावा. नपेक्षा सदर मिळकतीवः कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

ता. ०३/०८/२०२२ अशिलांतर्फे अँड. पायस हिमेलो

## जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिका क्र. ४०३, चौथा मजला, क्षेत्र ६२० चौफुट कारपेट म्हणजेच ७६० चौफुट बिल्टअप, जय मुनिसुरत टॉवर को. ऑप. हो. सो. लि., एव्हरशाईन सिटी मौजे दिवानमान, वसई पूर्व, ता. वसई, जि पालघर ह्या मिळकतीवर आमचे अशित बँसीन कँथोलिक को-ऑप बँक लि. यांच्याकड़ श्री भान् प्रताप सिंह हे कर्ज घेणार असून त्य करिता सदर मिळकत गहाण ठेवत आहेत सदर मिळकती संदर्भात में. शिवम डेव्हरूपर (बिल्डर्स) आणि श्री वामन भिकाजी जव्हारे (खरेदीदार) यांच्यातील मूळ करारनामा वि ३०/०३/१९९९ व मूळ पावती, दस्त क्र. वसई-१ छा-७०३/१९९९, दि ३०/०३/१९९९ हे गहाव

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौद दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ ला मजला पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्थावर कळवावा. नपेक्षा सदर मिळकतीव कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद ध्यावी.

ता. ०३/०८/२०२२ . अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

## रोज वाचा 'मुंबई लक्षदीप

This is to Inform All People That My Clien SMT. DEEPALI DATTA SHETYE is the Owner of-ROOM NO-957, BUILDING NO-45, THE GAN VINAYAK CHHAYA C.H.S.L., NEAR SHIV SENA SAKHA, KANNAMWAR NAGAR-1, VIKHROLI EAST, MUMBAI-400083; My Client is Going to Sell the above mentioned Room Premise That the abovesald Room premises was trans in the name of my Client after the demise her husband Late. Datta Shankar Shetye.

If anyone has any objection, interest, cla or rights can inform to the undersigned with FIFTEEN days from the publication in writing with documentary evidence falling which all such claims raised after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming that there are no claims, may proceed should and conclude the transaction. ahead and conclude the transacti

Sd/- GAYATRI PRADHAN (A

गझे अशील <mark>श्री. मुकेश छेडा आणि श्रीमती मनिष</mark> **मुकेश छेडा** हे फ्लॅट क्र.१९, २रा मजला, दामोद गर, ए इमारत, तुळींज, नालासोपारा (पुर्व), तुळींज रोड. महाराष्ट्र-४०१२०९. क्षेत्रफळ समारे ३२० चौ.फ ा जागेचे संयुक्त मालक आहेत, में. ए.डी. पाटील ऑपड बटर्स यांचे टरम्यान टिनांक १५.०६.१९८१ रोजी नदर फ्लॅटबाबत श्रेणी दस्तावेज झाले होते आणि माझे अशिलांनी सदर फ्लॅट महेंद्र गिरधरलाल शाह गंच्याकडून खरेदी केला होता आणि श्रीमती लता महेंद्र शाह यांनी भिमकमार शंकर पवार यांच्याकदन खरेती . केला होता आणि भिमकुमार शंकर पवार यांनी दिनांव ५.०७.१९९७ रोजी ज्योती वही. सावला यांच्याकः विक्री केला होता आणि ज्योती व्ही. सावला यांनी सद म्लॅट श्री. मकेश छेडा आणि श्रीमती मनिषा मकेश छेडा यांच्यांकडे १६.०२.२०१५ रोजी विक्री केला परोक्त विक्री करारनामा हरवला आहे. माझे अशिलां देनांक २१.०७.२०२२ रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरा ोलीस ठाणे येथे एन.सी. नोंद केली आहे. जर कोण व्यक्तीस सदर हरवलेल्या करारनामावर सदर फ्लॅटबाब <mark>हाही दावा, आक्षेप, मालकी हक, अधिभार</mark> असल्य त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन ७ दिवसांत अन्यथा टावा विचारात घेतला जाणार नाही

देनांक: ०३.०८.२०२२ (वकील उच्च न्यायालय खोली क्र.१, अब्दुल रहमान चाळ, नटवर नग जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६०

### जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र. जी- २०, तळ मजला, क्षेत्र ३३५ चौफुट बिल्टअप, गिरनार महल को ऑप हो सो लि. अंबाडी रोड, मौजे दिवानमान, वसई पश्चिम ता. वसई, जि. पालघर हया मिळकतीवर आमचे अशिल तामिळनाड मर्कंटाईल बँक ले. वसई रोड शाखा यांच्याकडून में जवाद इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर हे कर्ज घेणार भसून त्या करिता सदर मिळकत गहाण ठेवत आहेत, सदर मिळकती संदर्भात (१) मे, गिरनार बिल्डर (बिल्डर्स) आणि श्री अरुण देवजी दथवडकर (खरेदीदार) यांच्यातील मळ करारनामा दि १७/०७/१९८६ आणि (२) श्री अरुण देवजी दुधवडकर (विक्रेता) आणि जमुनां इकबाल जवादवाला खरेदीदार) योंच्यातील मूळ करारनामा दि ६/०६/१९९५ हे गहाळ झाँले आहेत.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री ाहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्रा वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यान सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित नेम्नलिखित स्वाक्षिकारांना में. एस. पी. कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ ला मजला पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मेळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद ध्यावी. ता. ०३/०८/२०२२

अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

#### UPSURGE INVESTMENT AND FINANCE LTD. CIN: L67120MH1994PLC079254

Extract of Unaudited Standalone Financial Results for the

	Quarter ended 30th June, 2022 (Rs. In Lakhs)						
Sr.	Particulars		Quarter Ended (Unaudited)				
No.		30.06.2022	31.03.2022 (Audited)	30.06.2021	31.03.2022 (Audited)		
1.	Total Income from Operations	1133.26	949.91	728.28	3815.79		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary Items)	240.12	282.56	252.07	1073.43		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	240.12	282.56	252.07	1073.43		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	200.04	229.83	214.03	933.93		
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]	200.04	229.83	214.03	933.93		
6.	Equity Share Capital	1515.24	1515.24	1515.24	1515.24		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2229.26		
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	1.32	1.52	1.41	6.16		
	2. Diluted:	1.32	1.52	1.41	6.16		

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approve by the Board of Directors at their respective meetings held on 2nd August, 2022 pursuant to Regulation 3

by the board of briefolds at their respective meaning and on and one successful and one of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as mended). The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notifies under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting).

Standards) Rules, 2015 (as amended). The Board of Directors declared an interim dividend @ 5% (Re.0.50per Equity Shares of Rs. 10/- each) for the FY,2022-23, Further, in accordance with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Record date for determining the entitlement of the shareholders for the

payment of aforesaid Interim Dividend shall be Friday, 19th August, 2022.
The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filled with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full formal of Quarterly results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com andon the website of the company i.e.www.upsurgeinvestment.com

ent.com By order of the Board For Upsurge Investment & Finance Limited

Dayakrishna Goya Managing Director DIN:00398539

#### ताबा सूचना परिशिष्ट-४ (नियम-८(१))

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मंगल क्रेडिट ॲण्ड** फिनकॉर्प लिमिटेड अर्स्टव्हाईल टीएके मशिनरी ॲण्ड लिर्झिग लिमिटेड (यापुढे एमसीएफएल म्हणून संदर्भित) एक नॉन-बॅंकिंग फायनान्शियल कंपनी, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत रीतसर समाविष्ट आणि नोंदणीकृत आहे, तिचे नोंदणीकृत कार्यालय **ए-१७०१-१७०२, लोटस कॉर्पोरेट** पार्क, राम मंदिर रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग बाहेर, गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००६३ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २३.०५.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्रीमती गिता अजय शाह आणि श्री. अजय** शाह दोघांचा र/ठिः ४०१, ईश्वर अपार्टमेंट्स, क्रॉस रोड क्र.२, अशोक चक्रवती रोड, युनियन बँक जवळ, अशोक नगर, कांदिवली पूर्व, मुंबई - ४००१०९ यांना सदर सूचना प्राप्त

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २ ऑगस्ट २०२२** रोजी घेतलेला आहे.

तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.१,५६,८२,०६४.०० (रुपये एक कोटी छपन्न** 

लाख ब्याएँशी हजार चौसष्ट फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी एमसीएफएल, यांच्याकडे रु.१,५६,८२,०६४.०० (रुपये एक कोटी छपन्न लाख ब्याऐंशी **हजार चौसष्ट फक्त)** दि.१९.०५.२०२२ रोजी पर्यंत अधिक त्यावरील व्याज व इतर शुल्क जमा करावी कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

### स्थावर मालमत्ता / प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन खालीलप्रमाणेः

कार्यालय क्र. सी/१०१, क्षेत्रफळ सुमारे ३०० चौ.फू. कारपेट क्षेत्र, १ला मजला, सी र्विग, सदर अंबिका दर्शन इमारतीतील, जिमन सीटीएस क्र.८९, क्षेत्रफळ सुमारे २६८१.२ चौ.मी. कारपेट क्षेत्र, गाव वाधवन आणि सीटीएस क्र.१७ क्षेत्रफळ सुमारे २०९६.६४ चौ.मी. गाव आकुलीं, तालुका बोरिवली, छिताभाई पटेल रोड, कांदिवली-पूर्व, मुंबई येथे स्थित मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई दिनांकः ०३.०८.२०२२

Place: Mumbai

Date: 2nd August, 2022

प्राधिकृत अधिकारी, मंगल केडिट ऑण्ड फिनकॉर्प लिमिटेड अर्स्टव्हाईल टीएके मशिनरी ॲण्ड लिझिंग लिमिटेड